

श्री प्रमोद बोंगीरवार यांच्यासारखे कर्तव्यनिष्ठ अधिकारी महाराष्ट्राच्या प्रशासनाची शान - आ. सुधीर मुनगंटीवार
मुल तालुक्यात सिंचनाच्या सोयी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करणार

केवळ शासकीय नोकरी म्हणून काम न करता समाजाप्रती आपल्या दायित्वाची जाणीव ठेवून काम करणारे श्री प्रमोदराव बोंगीरवार यांच्यासारखे कर्तव्यनिष्ठ अधिकारी महाराष्ट्राच्या प्रशासनाची शान असल्याचे प्रतिपादन माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले. येत्या साडेतीन वर्षात मुल तालुक्यात सिंचनाच्या मोठ्या सोयी उपलब्ध होणार असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.

चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यातील चिरोली या गावात सेवानिवृत्त सनदी अधिकारी श्री प्रमोद बोंगीरवार यांचा सत्कार ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित करण्यात आला होता यावेळी मंचावर श्री प्रमोद बोंगीरवार, माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष सौ संध्या गुरनुले, चिरोली ग्रामपंचायतीचे सरपंच शालिक दहिवले आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती . चिरोली या गावात ब्रिज कम बंधारा बांधण्याची कल्पना श्री. प्रमोद बोंगीरवार यांनी माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्यासमोर मांडली. आ. मुनगंटीवार यांनी सदर ब्रिज कम बंधारा बांधण्यासाठी निधी उपलब्ध केला व चिरोली वासियांसाठी मोठी सोय उपलब्ध झाली. श्री प्रमोद बोंगीरवार यांनी याबाबत घेतलेल्या पुढाकाराबद्दल चिरोली ग्रामपंचायतीच्या वतीने त्यांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते श्री. प्रमोद बोंगीरवार यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताला आ. सुधीर मुनगंटीवार पुढे म्हणाले, कोणत्याही विकासकामांमध्ये पाण्याची सोय ही विशेष महत्वाची आहे कारण त्याचा फायदा नागरिकांना दिर्घकाळ होतो. 2 वर्षांपूर्वी श्री. प्रमोद बोंगीरवार यांनी सदर बंधा-याच्या बांधकामाबाबत इच्छा व्यक्त केली होती. या बंधा-यासाठी मी प्रयत्नपूर्वक निधी मंजूर केला. आज हा बंधारा राज्यासाठी निश्चितच दिशादर्शक ठरणार आहे. मारोडा रस्त्यावर सुध्दा असाच ब्रिज कम बंधारा बांधण्यात आला असून त्याची किंमत केवळ 9 लक्ष रु. आहे. माझ्या मतदार संघात प्रत्येक ब्रिजवर असा बंधारा बांधलाच पाहीजे असा आग्रह मी विभागाकडे करणार आहे. समृद्ध शेतीसाठी पाणी महत्वाचे आहे. यादृष्टीने चिचडोह प्रकल्प आम्ही पूर्ण केला. मुल तालुक्यातील चिचाळा व लगतच्या सहा गावांसाठी पाईपलाईन द्वारे सिंचन सुविधा पुरविण्याची योजना आम्ही पूर्ण केली. पळसगांव-आमडी उपसा जलसिंचन योजना पूर्ण केली. हूमन सिंचन प्रकल्प पूर्ण व्हावा यासाठी गेली चार वर्षे मी केंद्र शासनाच्या स्तरावर प्रयत्नशील होतो. आज हा प्रकल्प अंतिम टप्प्यात आहे. अनेक माजी मालगुजारी तलावांचे नुतनीकरण व खोलीकरण आम्ही या परिसरात पूर्ण केले आहे. मुल तालुक्यात सिंचनाच्या सोयी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध व्हाव्या यासाठी मी प्रयत्नशील आहे, असेही ते यावेळी बोलताना म्हणाले.

यावेळी सत्काराला उत्तर देताना श्री प्रमोद बोंगीरवार म्हणाले आपल्या पदाचा अधिकाराचा वापर सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी व्हावा या भावनेतून मी आजवर कार्यरत राहिलो सेवानिवृत्ती नंतरच्या काळातही निरपेक्षपणे समाजाची सेवा आपण पण सातत्याने करणार असल्याचे ते यावेळी बोलताना म्हणाले चिरोली ग्रामपंचायतीच्या पदाधिका-यांचे त्यांनी आभार व्यक्त केले. या कार्यक्रमाला ग्रामपंचायत पदाधिकारी चिरोली गावातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.